https://archive.org/details/UndatedSatpanthiAgyapatri143D/page/n0/mode/1up

All Items on https://archive.org/details/realpatidar
tidar.com
Full Library on https://realpatidar.com/library

सत्पंथी आज्ञापत्र

श्री सद्गोरनी शिखामण (उपदेश)

ॐ फर्मानजी बिस्मिल्लाह हिर्रेहमां निर्रहीम.
सद्गोर तणी शिखामण साची. सांभलो ऋषिवर अेकांती .
दिन पर्ते करो धामसुं धंधा , सांज पडे थाओ साहेबना बंदा .
कोई केनी न करशो निंदा , जई गत्माने कहो हेजंदा .
गोर मुखे तमे रहोरे बंदा, ऋषिवर केरी येही संध्या.
अेम वंदो संध्या ऋषिवर भाई, मेलो क्रोध नव करशो ईर्षाई.
मन मारो तो मुमता मुई , धर्मशाळामां न रहेवुं सूई.
धर्मशाळामां पर वात न करशो , अहार घणुं करी पेट न भरशो.
भरशो पेट तो भारी थाशो, आवशे निंद्रा पछी पस्ताशो.
हलवे पेटे हांसल थाशे, जागतां झीतशो सद्गोर साथे .
वडा मोटानी अदबे रहेजो , मोटा तणा बे अवगुण सेहजो .
दाडाडो वडो तेने वरस करी जाणो, बोलो मीठा वचने प्रेम आणो.
आपणाथी जे नानेरो भाई, तेने बोलावो मोटेरो कही.
मीठे वचने बोलो वीरा , तम मुखे तो झलके हीरा.
सद्गोर मल्यानो अे छे भेद , ऋषिवर ऋषिवरनो न करशे खेद .
सांभळे रुडुं ने ओचरे कुडुं , निश्चे तेनुं थाशे भुडुं.
आळस निंद्रा न करवी जाणी, जुठ तजो वेद वचन प्रमाणी .
कुड कपट सर्व नाखो काढी , अमी रस पी निशानी लो दाडी.
घर थकी धर्म शाळामांआवो , उपजावी भाव निशानी लावो.
संप्पत उपजे ते तमे लावो , मुखी साथे नव करशो दावो.

realpatidar.com

https://archive.org/details/UndatedSatpanthiAgyapatri143D/page/n1/mode/1up

Real Patidar Library

https://www.realpatidar.com/library

This book/literature/article/material may be used for research, teaching, and private study purposes. Any substantial or systematic reproduction, redistribution, reselling, loan, sub-licensing, systematic supply, or distribution in any form to anyone is expressly forbidden.

The library does not give any warranty express or implied or make any representation that the contents will be complete or accurate or up to date. The library shall not be liable for any loss, actions, claims, proceedings, demand, or costs or damages whatsoever or howsoever caused arising directly or indirectly in connection with or arising out of the use of this material.

Full terms and conditions of use: http://www.realpatidar.com

About Real Patidar books

Real Patidar's mission is to organize the information on Satpanth religion, which is a Nizari Ismaili sect of Shia branch of Islam, and to make it universally accessible and useful. Real Patidar Books helps readers discover the material on Satpanth online while helping authors and researchers in their studies. You can know more by visiting http://www.realpatidar.com

You can resize and move this box in any PDF Application like Adobe Acrobat Reader.

No specific pages. See whole book.
References by: RealPatidar.com

https://archive.org/details/UndatedSatpanthiAgyapatri143D/page/n2/mode/1up

realpatidar.com

सत्पंथी आज्ञापत्र

श्री सदूगोरनी शिखामण (उपदेश)

ॐ फर्मानजी बिस्मिल्लाह हिर्रेहमां निर्रहीम.
सद्‌गोर तणी शिखामण साची. सांभलो ऋषिवर अेकांती .
दिन पर्ते करो धामसुं धंधा , सांज पडे थाओ साहेबना बंदा .
कोई केनी न करशो निंदा , जई गत्माने कहो हेजंदा .
गोर मुखे तमे रहोरे बंदा, ऋषिवर केरी येही संध्या.
अेम वंदो संध्या ऋषिवर भाई, मेलो क्रोध नव करशो ईर्षाई.
मन मारो तो मुमता मुई , धर्मशाळामां न रहेवुं सूई.
धर्मशाळामां पर वात न करशो , अहार घणुं करी पेट न भरशो.
भरशो पेट तो भारी थाशो, आवशे निंद्रा पछी पस्ताशो.
हलवे पेटे हांसल थाशे, जागतां झीतशो सद्‌गोर साथे .
वडा मोटानी अदबे रहेजो , मोटा तणा बे अवगुण सेहजो .
दाडाडो वडो तेने वरस करी जाणो, बोलो मीठा वचने प्रेम आणो.
आपणाथी जे नानेरो भाई, तेने बोलावो मोटेरो कही.
मीठे वचने बोलो वीरा , तम मुखे तो झलके हीरा.
सद्‌गोर मल्यानो अे छे भेद , ऋषिवर ऋषिवरनो न करशे खेद .
सांभळे रुडुं ने ओचरे कुडुं , निश्चे तेनुं थाशे भुडुं.
आळस निंद्रा न करवी जाणी, जुठ तजो वेद वचन प्रमाणी .
कुड कपट सर्व नाखो काढी , अमी रस पी निशानी लो दाडी.
घर थकी धर्म शाळामांआवो , उपजावी भाव निशानी लावो.
संप्पत उपजे ते तमे लावो , मुखी साथे नव करशो दावो.

realpatidar.com

https://archive.org/details/UndatedSatpanthiAgyapatri143D/page/n3/mode/1up

realpatidar.com

दावो करे दुनिया ने भावे, आवे दारिद्र ने देव नही पावे.
अधर्मी ने उणीया चारी, जाण्युं अजाण्युं ते दे पचारी .
सुतक लाई भर्या जो रहेशो, हाण उपजशे बहु दुःख सेहशो .
अमी निशानी नही लो दाडी , गोर जी मेलशे गतमांथी काढी .
धर्मी धिंगाणानी वात न जाणे , अधर्मी मनमां ओछुं आणे .
ज्ञान ध्यानमां जुओ विचारी , हाणवर्धने जुओ तपाशी .
ध्यान धरी तमे झालो स्मरणी , छाना छुपा करो ओत्तम करणी.
अेवा गुण गंभारे भरीया , ऋषिवर पालो सोओे क्रिया.
प्रथम हृदय धोई निर्मल करवुं, बीजी क्रिया नित्य नाहीने जमवुं.
सत्य चालवु रात ने दिसे , तेमा साचुं बोलवु निश्चे.
दया राखवी दीलमा जाणी , सपात्र ने दान देवुं प्राणी.
पर दुःख जाणी पासे रेहवुं भाई , मोटा ने तो मानवा सही.
मोटाईनो मन गर्व न करवो, दशमी क्रिया जे क्रोध न धरवो .
धर्मतणुं आळस नव करवुं , सज्र्या साथे ध्यानज धरवुं.
नित नित गतमां मलवुं जाई , गोर नर मुखीने मलवुं घाई .
नित नित अमी पीअे ते धर्मी , अहंकार मुके ते नर कर्मी .
जुठुं ऋषिवरने बोलवुं नही , अतित अभ्यागत संतोषवा सही.
भुरव्याने अन्न आपवुं जाणी, तृष्याने तो पावुं पाणी.
नागावे वस्त्र आपी अर्थज लेवो, सगा कुटंब नो भारज सेहवो.
सघळु सारवी करी ध्यानज धखुं अवगुण करे तेने गुणज करवुं.
ओछु केने आलवुं नही , अदकुं केनुं लेवुं नही.
पर स्त्री गमन तो करवुं नही, भुंडी नजरे न जोवुं भाई.
जाणी अजाणी न दीजे गवाही, कुड कपटे न चालशो भाई.

realpatidar.com

https://archive.org/details/UndatedSatpanthiAgyapatri143D/page/n4/mode/1up

realpatidar.com

मुखथी मार न कहेवुं लगार , व्याज खाओ तेनो न लेवो अहार.
हाड वकरो करे पातक सही , पशु पालीने वेचवुं नही.
धरती नुं मुल न करशो माता, कन्यातणो रखे द्रव्यज खाता.
लांच न खावी अेक रती, खोटुं खतू नव लखशो सती ,
मेदाने जई पांच आचमन कीजे, चालीसक्रिया ऋषिवर पालीलीजे.
माटी लेईने धोवा हाथ , नाही करी ने थावुं पाक .
पाणी लेई पेशाब न करवी , आचमन त्रण करे ते नर धर्मी .
अणगळ्युं नीर न पीवुं प्राणी , जीवतो जीवन मारवो जाणी.
हींग तमाकु न खाशो कोई, अमल अहार तजो नर जोई.
दमीमां बेशीने खावुं नही, अेठुं झुठं न खाशो भाई .
गळीनां वस्त्र पेहरवां नही, नीचनी संगतन करवी सही.
अपवास व्रतनी आश न धरवी , पाणी पथ्थरनी पूजा न करवी.
मेली थापण न राखवी जाणी , वखत वेला न चुकशो प्राणी .
अम्मर थैये ते जपीअे जाप , वण पुछे खाधे छे पाप.
पाघडी वांकी न मुकशो समारी , चोपी अहार न लेशो लगारी .
लालचे प्रीत न करवी भाई, माता करी जाणो मोटी भोजाई.
अरु परु नव करशो ऋषि , पाडोशी दुभवी नव करशो दुःखी .
विश्वास घात न करवी सही , पडी जडी वस्तु न लेवी भाई.
कोईने झाल न पाडवी जाणी , उछी उधारनुं न राखवुं प्राणी.
पारकु धन्न लेई भागवुं नही , पुत्र थईने आपवुं सही .
कोईने गाल न देवी जाणी , मुर्खपणामां न रेहवुं प्राणी.
ज्ञात द्रष्टे जोवुं सौने सरखुं , शत्रु करे ते नव करवुं.
साचो जुठो नव करवो वाद, जुओ जुग्टानो न करवो स्वाद .

realpatidar.com

https://archive.org/details/UndatedSatpanthiAgyapatri143D/page/n5/mode/1up

realpatidar.com

नाच छंदभवैया जोवा नही , अे छल भेदे सद्‌गोर खोवा सही.
जमतां खाटुं ना कहेवुं भाई, वरवाणवुं पण वखोडवुं नहि.
प्रभाते नाहीने बाहेर निशरवुं , संसार करे ते नव करवुं .
तपतिर्थ ने करवुं स्नान निर्मल थईने धरवुं ध्यान.
आपणा प्राणीने दुःखना दीजे , दर दिवाने प्रीत न कीजे.
हींडता चालता खावुं न खाशो , षट दर्शन पूजी पस्ताशो.
वेदशास्त्र कहे तेम करवुं सही, चतुराई चोखाईमां रहेवुं भाई.
झेर खाई जल्पाई न मरवुं , आवागमन मां फरी अवतरवुं.
जोर जुवानी वश जो करवुं , पर स्त्री साथे गुंज न करवी.
आंगने अेठुं पाणी न छांटवुं जाणी , लीलुं झाड न भांगवुं प्राणी.
प्रभाते फुल चुंट्यानो छे बहु दोष , पाणी पथ्थर पूजे नही
पामो मोक्ष.
अवाचक प्राणीनी आल नकरवी,भोजन छांडी बेस उठ न करवी.
अेठुं पशुने न घालवुं प्राणी , अेब केनी न उघाडवी जाणी.
भांजगड कोईनी करवी नहि , गोरना वचन न लोपवा सही.
शिखामण पुछे तेने सारी दीजे, लई तस्बी हरीनुं स्मरण कीजे.
पीओ अमीरस ब्रम्हाजी मलीया, ऋषिवर पालो सोअेक्रिया.
नवा धर्मीने धर्म ओरावो जोई, सो क्रियानी पेहरावो जनोई.
थया ब्राम्हण ब्रम्हाजी मलीया , आवागमननां फेरा टलीया .
ऋषिवर सांभलो ब्रम्हा ज्ञान, गतमां जई करो गंगा स्नान.
ब्रम्ह ज्ञान गोर नरवे भावे , अडसठ तिर्थ गुरु चरणे आवे.
प्रत्यक्ष गोर नर गतमां बेठा , भाग्य जेना सद्‌गोर ज्ञानेदीठा.

realpatidar.com

https://archive.org/details/UndatedSatpanthiAgyapatri143D/page/n6/mode/1up

realpatidar.com

ज्ञान ध्यानमां जुवो विचारी , दुनिया मांहे देव गुप्त अवतारी .
ऋषिवर तेजे राखे ज्ञान, निर्मल थईने धरवुं ध्यान.
मुनीवर ते जे वारे मन , करे कसोटी काया रतन.
भणे ईमामशाह सुनोगत सोही, गतमां बेसी ईमान राखो सब कोई.
जे सद्गोर आद्य तप्सी केहलाये. सोईमाम हो जांबुद्विपमा आये.
गोर नर जांबुद्वीपे आव्यासही , मुनिवर आराधो अेक मना थई.
गोर नरे पूर्यो जांबू द्वीपे वास, तमे राखो अमरापूरनी आश.
वाचा पालो ओचरो ब्रम्हा ज्ञान, रहो ऋषिवर अेके ध्यान.
जे रुपे गोर नर होये सही, ते रुपे जाप जपावो मुनिवर भाई.
नीचा नमी नमी करो प्रमाण , गोर नरे जांबुद्विपे कर्यो मुकाम .
जो पुरा प्रेमशुं धर्मे धाओ , तो ऋषिवर अमरापुरमां जावो.
अम्मर भेदे अमरापुरी लेशो . ऋषिवर अम्मर घढमां रेहशो.
अम्मर फलनां भोजन करशो , अन्नंत कलफनी आवरदा भोगवशो.
ऋषिवर अेक मने गोरनी वाचा पालो , बोल्या ईमामशाह अमरापूर मालो.

संपूर्ण

realpatidar.com